

सिडको संचालक मंडळावर  
स्वतंत्र संचालकांची नियुक्ती  
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
नगर विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक: सिआयडी ३३१६/५०/प्र.क्र.१९/नवि-१०  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२  
दिनांक : ०४ नोव्हेंबर, २०१६

**वाचा :-**

- १) शासन निर्णय क्रमांक: सिआयडी ३३१६/५०/प्र.क्र.१९/नवि-१० दि.५.७.२०१४
- २) सिडको महामंडळाचा प्रस्ताव दि.१.१२.२०१५

**प्रस्तावना :-**

सिडको संचालक मंडळावर संदर्भाधीन दि.५ जुलै २०१४ च्या शासननिर्णयान्वये पदसिध्द संचालकांची नियुक्ती करण्यात आली होती. तथापि कंपनी कायदा (नविन), २०१३ मधील कलम १४९ (४) नुसार सिडको संचालक मंडळाने त्यांचा ठराव क्र.११४७१, दि.६.११.२०१५ अन्वये सिडकोच्या संचालक मंडळावर सध्या कार्यरत असलेल्या आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व अध्यक्ष, जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट यांना स्वतंत्र संचालक (Independent Directors) म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मंजूर केला असून दि.१.१२.२०१५ च्या पत्रान्वये शासनाच्या मंजूरीसाठी सादर करण्यात आला आहे. सिडकोच्या सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विचारांती शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे :-

**शासन निर्णय :-**

शासन निर्णय दि.५.७.२०१४ नुसार सिडको संचालक मंडळावर पदसिध्द संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व अध्यक्ष, जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट यांची कंपनी कायदा (नविन), २०१३ मधील कलम १४९ (४) मधील तरतूदी नुसार “स्वतंत्र संचालक” (Independent Directors) म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६११०४१६५४१०८४२५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( समाधान खटकाळे )

शासनाचे अवर सचिव

प्रत,

१. मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे सचिव
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई

३. मा.राज्यमंत्री, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे खाजगी सचिव,
४. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई
५. अपर मुख्य सचिव (वित्त), मंत्रालय, मुंबई.
६. प्रधान सचिव (विधी व न्याय), मंत्रालय, मुंबई
७. प्रधान सचिव (१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. प्रधान सचिव (२), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
९. अध्यक्ष, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, उरण, मुंबई
१०. महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वांद्रे, मुंबई
११. उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, शहर व औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र)  
मर्यादित, (सिडको), नरिमन पॉईन्ट, मुंबई-४०० ०२१
१२. विभागीय आयुक्त, कोकण विभाग, नवी मुंबई
१३. आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई
१४. निवड नस्ती (नवि-१०).